

SEJAL GLASS LTD. (DIN EN ISO 9001:2008)

Registered Office : Sejal Encasa, 173 / 174. S.V. Road, Kandivali (West), Mumbai - 400 067 Tel. : +91- 22 - 2866 5100

Factory : Plot No. 259/10/1, Dadra Village, District - Silvassa - 396193, U.T. of Dadra & Nagar Haveli, India. Tel : +91-74050 60870

E-mail: info@sejalglass.co.in | Website: www.sejalglass.co.in

Ref: SGL/Compliance/2022-23/28

May 13, 2022

Listing / Compliance Department BSE Limited

Floor 25, P J Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 532993

Listing/Compliance Department National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza,
Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai – 400 051

Symbol: SEJALLTD

Subject : <u>Newspaper Advertisement.</u>

Reference: Regulation 30 and Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, Company has published the audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2022, which have been considered and approved by the Board of Directors, at its Meeting held on Wednesday, May 11, 2022, in 'The Free Press Journal' (English edition) and 'Navshakti' (Marathi edition) dated May 13, 2022. The clippings of newspapers are enclosed herewith.

This information is for your record.

Thanking you.

Yours faithfully, For Sejal Glass Limited

Ashwin S. Shetty.

V.P.Operations & Company Secretary-Compliance Officer

Encl: As above.



CHHATTISGARH ROAD AND INFRASTRUCTURE **DEVELOPMENT CORPORATION LIMITED**

3rd Floor, Sirpur Bhawan Campus, Behind Akashwani, Civil Lines, Raipur (C.G.). Website: www.cgrdc.in, email ID: info@cgrdc.in, info.cgrdc@gmail.com Ph. No. 0771-4043395 & Fax No. 0771-4033242

Request for Proposal (RFP) Notice

RFP No. 110/CGRIDCL/2022, Raipur, Dated: 12/05/2022 Chhattisgarh Road and Infrastructure Development Corporation Limited Raipur invites proposal from the interested firm for "Selection of Chartered Accountant Firms for providing services of Internal Audit, Taxation, Corporate Compliance and other related works to Chhattisgarh Road and Infrastructure Development Corporation Limited on contract basis." The cost of RFP Document is INR 2360/- (Rs. Two Thousand Three Hundred Sixty only). The completed Bid Document can be viewed/downloaded from CGRDC portal i.e. https://www.cgrdc.in Bid must be submitted by Speed/Regd. Post/ Courier/ by hand only, to office address by 27/05/2022 (upto 15.00 Hrs. IST). Modification/ Amendments/ Corrigendum, if any, shall not be advertised in the news paper but shall be published in the website as mentioned above only Sd/-

Managing Director Chhattisgarh Road & Infrastructure

Development Corporation Ltd.

GOVERNMENT OF MAHARASHTKA

PUBLIC WORKS DIVISION, NASHIK E-Tender Notice No. 8 for 2022-23 (Online)

Online E-Tenders in "B-1" Form for the following works invited by Executive hiigineer, P.W. Division, Nashik Phone No. (0251/2583761-64, 2575324) for and on behalf of Governor of Maharashtra State From Capable of P.W.Deptt Registered/Unregistered Contractor or International Contractor whose Sub company/branch in India and also complete terms and conditions mentioned in tender document.

document download on our website https://mahatenders.gov.in Right of rejection of E-tender/cancellation of E-tender reserved by The Executive Engineer, P.W.Division, Nashik. "Conditional Tender will not

Note :- Above mentioned E-Tender Notice including Total 1 (One) (Costing from Rs. 500.00 Lacks) Works And details of mentioned E-Tendor Notice available on below website.

1. www.mahapwd.gov.in

S-32499/2

2. https://mahatenders.gov.in

Tender Document	13.05.2022		to	06.06.2022	
Sale Start and End Date Time	From	11:05		Upto	17:00

- Blank E-Tender form Fees (Non refundable) and EMD amount will be accepted Online only.
- Post Qualification criteria condition included in tender
- All eligible/intrested Contractors are required to be enrolled on portal https://mahatenders.gov.in before downloading tender documents and participate in e-tendering
- The information of E-Payment Gateway available on E-Tendering website https://mahatenders.gov.in

Please Note this to all Registered/Unregistered Contractors.

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016

RELEVANT PARTICULARS

24.11.1998

Navi Mumbai-400 710

at - lyd.elexir@gmail.com

www.ibbi.gov.in or can be sought

The Resolution Professional wil

share the request for resolution plan

/ Evaluation Matrix / Information

Memorandum in electronic forn

2016 and pre-qualification criteria, i

Further Resolution Professional car

be contacted for more information

Mr. Laxmikant Yeshwant Desai

503, Atharva, M. B. Raut Road, Shiva

lyd.elexir@gmail.com

13.05.2022

For Elexir Distributors Private Limited-in CIRP

Laxmikant Yeshwant Desai - Resolution Professiona

IBBI/IPA-001/IP-P01669/2019-2020/12641

Communication Details:

lyd.elexir@gmail.com

any approved by COC.

11.07.2022

at - lyd.elexir@gmail.com

by mail at - lyd.elexir@gmail.com

Sd/ **Executive Engineer Public Works Division, Nashik**

ELEXIR DISTRIBUTORS PRIVATE LIMITED

DGIPR 2022-23/620

1 Name of the Corporate Debtor

available at:

2 Date of incorporation of Corporate Debtor

Authority under which Corporate Debtor is incorporated / registered ROC, Mumbai

6 Insolvency commencement date of the Corporate Debtor 22.03.2022

Date of invitation of expression of 13.05.2022

Norms of ineligibility applicable under

Last date for receipt of expression of interest

Date of issue of provisional list of prospective resolution applicants

12 Last date for submission of objections to provisional list 07.06.2022

Date of issue of final list of prospective resolution applicants 09.06.2022

nemorandum, evaluation matrix and request for resolution plans to

prospective resolution applicants

16 Last date for submission of resolution plans

Authority for approval

23 Date of publication of Form G

March 22, 2022).

liability whatsoever.

Mumbai, May 13, 2022

NOTE:

information

Manner of obtaining request for after verification of KYC, capacity

resolution plan, evaluation matrix, to invest, capability to manage and

Manner of submitting resolution plans by Hand Delivery or by Electronic means at Iyd.elexir@gmail.com

Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating As soon as approved by the members of the COC

19 Name and Registration No. of the Resolution Professional Mr. Laxmikant Yeshwant Desai

21 correspondence with the resolution Park, Dadar (W), Mumbai-400 028

This is the Form G approved by the COC and published by the Resolution

Professional appointed by the Hon'ble NCLT, Mumbai Bench vide its

order dated March 16, 2022 (certified copy of said order received on

respect of the Expression of Interest (EOI) and / or cancel / modify its

process / application without assigning any reason(s) and without any

503, Atharva, M. B. Raut Road, Shivaji Park, Dadar (West), Mumbai-400 028

2. The RP / COC reserves the right / discretion to change the criteria in

22 Further Details are available at or with Refer Sr. No. 21

nformation memorandum and further eligibility under section 29A of IBC

section 29A are available at :

Date of issue of

4 Corporate Identity No. / Limited liability identification No. of corporate debtor

Address of the Registered Office & Plot No. 4/1, TTC Industrial Area 5 Principal Office (if any) of corporate Thane-Belapur Road, Ghansoli

Eligibility for Resolution Applicants The Information can be sought

Available

8 under section 25 (2)(h) of the Code is from the Resolution Profession

DEBT RECOVERY TRIBUNAL-1 MUMBAI

(Government of India, Ministry of Finance) 2nd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Mumbai - 400005 (5th Floor, Scindia House, Ballard Estate, Mumbai-400 001) O.A. No. 646 of 2021

Exh.: 13 ...Applicant V/S

IDBI Bank Limited

Defendants Ravi Maroti Khandare

DEFENDANT MR. RAVI MAROTI KHANDARE C/O. S M Tayade, A Block, Opp. 287, Rahul Nagar, Ulhasnagar 4, Thane 421004

SUMMONS

- WHEREAS the above named applicant has filed the above referred Application in this Tribunal.
- 2. WHEREAS the service of summons/Notice could not be effected in the ordinary manner and whereas the Application for substitute service has been allowed by this Tribunal.
- 3. You are directed to appear before this Tribunal in person or through an advocate and file Written Statement / Say on 15th June, 2022 at 12.00 noon and show cause as to why reliefs prayed for should not be granted.
- 4. Take notice that in case of default, the Application shall be heard and decided in your absence.

Given under my hand and seal of this Tribunal on this 06th day of May, 2022.

Registrar, Debts Recovery Tribunal-1, Mumbai Registrar Mumbai D. R. T No. 1

Panvel Municipal Corporation, Panvel



जाहीर ई-निविदा सूचना **TENDER**

अ.	कामाबाबतचा	कामाची	बयाणा	कोरी ई-निविदा
क्र.	तपशील	मुदत	रक्कम	फॉर्मची किंमत
8	Selection of Operator For Operations and Management of 72 Bedded COVID Facility at Kalamboli (DCHC/DCH) With Oxygen and ICU Beds at Various Facilities of PMC for the Duration of Six Months	सहा महिने किंवा कोविड-१९ परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत जे लवकर होईल तो पर्यंत	रु. २,५०,०००/ <i>-</i>	रु. १०,००० + १८% (GST सह)

ई-निविदा प्रसिद्धेचा तपशिल						
Stage	Date	Time				
Publish Date	12/05/2022	At 12.00				
Document Download Start Date	13/05/2022	At 15.00				
Document Download END Date	26/05/2022	At 15.00				
Pre Bid Meeting at PMC Office	17/05/2022	At 11.00				
Submission Start Date	12/05/2022	At 15.00				
Submission End Date	26/05/2022	At 15.00				
Opening Date	27/05/2022	At 15.00				
NOTE - The bidders shall have to sub	mit their bids onlir	ne and upload				

the relevant documents as per key schedule (key dates)

Medical Officer of Health Signature of Tenderer

वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय विरार, विरार (पूर्व),

ता. वसई, जि. पालघर, पिन ४०१ ३०५ द्रध्वनी: ०२५०-२५२५१०१/०२/०३/०४/०५/०६

फॅक्सः ०२५०-२५२५१०७ ई-मेलः vasaivirarcorporation@yahoo.com

पाणीपुरवठा विभाग, मुख्यालय, विरार पूर्व फेर जाहीर ई-निविदा सूचना

वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती (जी) कार्यक्षेत्रातील जुचंद्र पाझर तलाव योजनेअंतर्गत उभ्दव विहिर, जलशुध्दीकरण केंद्र तसेच पंप गृह बांधणे, साठवण टाकी बांधणे, मुख्य व वितरण जलवाहिन्या अंथरणे कामाची कोरे निविदा फॉर्म https://mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. १३/०५/२०२२ पासून उपलब्ध होणार आहेत. ई टेडरिंग बाबत अधिक माहितीसाठी ई-निविदा कक्ष, वसई विरार शहर महानगरपालिका, विरार, मुख्यालय येथे संपर्क साधावा.

जा.क्र./व.वि.श.म./पा.पु./२१५/२०२२

दिनांक: १२/०५/२०२२

Please Visit our official website

https://mahatenders.gov.in

सही/-(राजेंद्र लाड) कार्यकारी अभियंता

वसई-विरार शहर महानगरपालिका



A/P-Shivam Plot No. 56, Behind Market Yard, Anand Dham Branch, Tal. Nagar, Dist. Ahmednagar, Tel/Fax-0241-2322028 Annexure F

APPENDIX-IV POSSESSION NOTICE (for Immovable property)

Whereas

The undersigned being the authorised officer of the BANK OF INDIA under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 18.11.2021 calling upon the borrower Mr. Zumbar Govind Pawar to repay the amount mentioned in the notice being Rs. 7,52,837.47/- (in words Rs. Seven Lakhs Fifty Two Thousand Eight Hundred Thirty Seven & Forty Seven Paise) + uncharged interest from 31 .05.2021

has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under subsection (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the 10th day of May of the year 2022.

cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the BANK OF INDIA for an amount Rs. 7,52,837.47/- and interest thereon

of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Description of the Immovable Property

Bounded

On the West by : Plot No. 7&8

Authorized Officer (BANK OF INDIA) निःष्पक्ष आणि निर्भिड दैनिक



MUMBAI BUILDING REPAIR AND FEISI RECONSTRUCTION BOARD (A UNIT OF MHADA) **CORRIGENDUM**

This is with reference to the "Tender Notice", released by "Mumbai Building Repair and Reconstruction Board (A Unit of Mhada) published in The Free Press Journal, Mumbai, Thursday, May 12 2022, page 18, wherein the Release Order No. at the bottom was wrongly printed as "CPRO/A/20". The actual No. "CPRO/A/228"

Kankavli Branch: (Code 00282), Guruprasad Bldg, Mumbai Konkan Goa Marg, Kankavli, Dist. Sindhudurg Maharashtra -416602 Tel.: 02367-232035.

POSSESSION NOTICE (See Rule 8(1)) For Immovable Property Whereas; The undersigned being the Authorised Officer of State Bank of India, under the

Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13/12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 13.08.2021 calling upon borrowers as mentioned below to repay the amount within 60 days from the date of receipt of said

notice.

The Borrowers/Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/Guarantors and the public in general that the undersigned has taken <u>Symbolic Possession</u> of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rule of the Securitisation (Enforcement) Rules, 2002, on <u>6th day of May 2022</u>.

The Borrowers/Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal

with the property and any dealing with the property will be subject to the charge of State Bank of India for the amount and interest thereon.

The Borrowers attention is invited to provisions of Section 13(8) of the Act, in respect of tir available, to redeem the secured assets.

Name of	Description of the Property Mortgaged	Outstanding Amount
Borrowers/Guarantors		-
Borrower: Mr. Madhukar	Grampanchayat House No. 660,	Rs. 27,30,451/- with
Raghunath Karambelkar	(admeasuring 1035 sq.ft.) Survey No.	further interest,
Guarantor: Mr. Tushar	153A, Hissa No. 32A2, admeasuring	expenses & other
Karambelkar	0-07-79, Kalmath, Kankavali, Dist.	charges etc. thereon.
	Sindhudura - 416602	

Date:- 12.05.2022

KAYCEE INDUSTRIES LIMITED

CIN NO : L70102MH1942PLC006482
Regd.off: Old kamani chambers, 32-Ramjibhai kamani marg, Ballard Estate, Mumbai-400001
Website: www.kayoceindustries.com Tel No.022 22613521
Fax No.22613521 Email id: cs@kayoceindustries.com
EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022 (₹ in Lakhs
 Quarter Ended
 Year ended

 31.03.2022
 31.12.2021
 31.03.2021
 31.03.2022
 31.03.2022
 Audited Unaudited Audited Audited Audited 1 Total Income from Operations 1064.35 832.45 779.10 2,984.88 2,306.57 Net Profit / (Loss) for the period (before Tax. Exceptional and/or Extraordinary items) 111.16 70.24 51.85 250.12 109.80 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 111.16 70.24 71.31 250.12 124.89 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 74.63 50.51 186.61 84.81 54.44 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 4.93 0.00 4.93 -0.83 6 Equity Share Capital 79.56 54.44 52.93 191.54 83.98 Reserves (excluding Revaluation Reserve)as shown in the Audited Balance Sheet of the 1.593.87 1.421.37 previous year 8 Earnings Per Share (of Rs. 100 /- each) . Basic:

Notes:

2. Diluted:

. The above statement of standalone financial results were reviewed and recommended by the Audit Committee of the Board on 12th May, 2022 and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on 12

117.58

85.77

79.58

the above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (www.bseindia.com). FOR KAYCEE INDUSTRIES LIMITED

Place : Mumbai Dated : 12th May 2022

JITENDRA VAKHARIA DIRECTOR - DIN NO.00047777

294.01 133.62

126.24

SEJAL GLASS LIMITED

173/174, 3rd Floor, Sejal Encasa, S. V. Road , Kandivali (West), Mumbai-400 067 CIN - L26100MH1998PLC117437, Tel. No. 91-22-28665100 ${\bf Email-compliance@sej alglass.co.in, Website-www.sej alglass.co.in}$

Extract of Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2022

(Rs. in Lakhs) except EPS

Particulars For Quarter For Quarter For Year For Year For Quarte Ended 31.03.2022 31.12.2021 31.03.2021 31.03.2022 31.03.2021 (Audited) (Audited) (Unaudited) (Audited) (Audited) 1 Total Income from operations 876.5 583.03 412.23 2.449.76 1.020.87 Net Profit/(Loss) for the period (18.56)(103.12)(255.00)(322.18)(861.70 (before tax Exceptional and Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period (43.32) (104.22) (255.00) 14.696.23 (1.841.52) before tax and after Exceptional and Extraordinary items Net Profit/(Loss) for the period (104.22) (255.00) 14,696.23 (1,841.52) (43.32 after tax and after Exceptional and Extraordinary items Paid-up Equity share capital 1,010.00 3,335.00 3,355.00 10.00 1,010.00 (Face Value Rs. 10/- per share) (20,424.99) Reserves Excluding (2,386.09)Revaluation Reserve as per Balance Sheet of Previous accounting year Earnings per share after tax and Extraordinary and/or Exceptional items (Face value of Rs. 10/- each) Basic EPS (in Rs.) (0.37)(0.86)(0.76)126.24 (5.49)

Diluted EPS (in Rs.)

The Audit Committee has reviewed the above financial results for the guarter and year ended March 31 2022 and the Board of Directors of Sejal Glass Limited ("the Company") have approved the same and its release at their respective meetings held on May 11, 2022.

The above financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2022 have been

(0.37)

audited by the Statutory Auditors of the Company. The Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("NCLT") vide its order dated March 26,

2021 ("the Order") has approved the Resolution Plan ("the Plan") submitted by M/s. Dilesh Roadlines Private Limited, Mr. Surji Chheda & Mrs. ChhayaChheda (Joint Resolution Applicants). The implementation of approved Resolution Plan is effective from April 25, 2021, being 30 days from the date of Order passed by Hon'ble NCLT approving the Resolution Plan. The effects of the Order in accordance with the Resolution Plan and the applicable Indian Accounting Standards are as under:

In accordance with the provisions of the Resolution Plan, the erstwhile Board of Directors have vacated their office and new Board of Directors have been constituted. The existing issued, subscribed and paid up Equity Share Capital of Rs. 33,55,00,000/- comprising of

3,35,50,000 Equity Shares hares of Rs. 10/- each has been reduced & consolidated to Rs. 10,00,000/comprising of 1,00,000 Equity Shares of Rs. 10/- each as per the terms of the Resolution Plan and procedural formalities for the same are completed. During the quarter, the Company had allotted 100,00,000 fresh Equity Shares of the face value of Rs.

10/-each, at par, to the Successful Resolution Applicants and/or its affiliates as per the Resolution Plan. Consequent upon the allotment of the aforesaid shares the paid share capital of the Company now increased to Rs. 10,10,00,000/- comprising of 1,01,00,000 Equity Shares of Rs. 10/- each 4. In respect of derecognition of financial and operational creditors (including statutory dues), being

difference between the carrying amount of the liabilities extinguished and consideration paid/payable as per the Plan and reversal of Provision for Contingencies and Unforeseen Losses, in respect of liabilities is recognized in the Statement of Profit and Loss in accordance with the applicable Indian Accounting Standards and has been disclosed under 'Exceptional Items' (Refer Note 7). The liability of the Company and Successful Resolution Applicants ("SRA") in respect of any claim, debt,

other dues from the Company to any person (including Statutory Authorities) for the period prior to the date of approval of the Plan shall be limited to the extent provided in the Plan and no other liability, demand, damages, penalties, loss, claims of any nature whatsoever (whether admitted/ verified/ submitted/ rejected or not, due or contingent, asserted or unasserted, crystallized or uncrystallised. known or unknown, disputed or undisputed, present or future) including any liabilities, losses, penalties or damages arising out of non-compliances, to which the Company is/or may be subject to and which pertains to such prior period shall accrue or withstand.

The amount of Rs. 20.12 lakhs towards Provident Fund is outstanding as on date to be paid as per the Plan, which the company is in the process of paying the same. The earmarked amount is lying in the CIRP control account for the same

7. Exceptional items for the year ended March 31, 2022 include :

No.	Particulars		Rs. In Lakhs
Α	Derecognition of Liabilities/Provisions		
i	Derecognition of liabilities consisting of loans/borrowings, trade payables, statutory dues, other payables etc.		12,167
ii	Reversal of Provision for Contingencies and Unforeseen Losses, in respect of liabilities provided earlier		3,837
В	Impairment/write off of various assets		
i	Consisting of old assets and receivables etc.	(7,437)	
	Less: Net Reversal of Provision for Contingencies & doubtfulness and Unforeseen Losses, in respect of Assets	6,451	(986)
	Total of Exceptional items (Gain/(Loss))		15,018

The above adjustments, are having one-time, non-routine material impact on the financial results, hence the same has been disclosed as "Exceptional Items" in the Financial Results

EPS is calculated on weighted average shares arrived after giving effect of reduction and consolidation of existing Equity Shares and fresh issue of equity shares pursuant to the Resolution Plan, on Effective date i.e. April 25, 2021 being 30 days from the date of the order and hence previous period/year's EPS figures are not comparable

The Company has only one reportable segment i.e. Glass Processing Business and hence segment reporting is not applicable

Sejal Firebaan Glass Pvt Ltd. is no more represented as Associate Company of Sejal Glass Ltd, pursuant to transfer of holding by the Company during the quarter ended March 31, 2022 and hence consolidated financial statement are not given for the quarter and year ended March 31, 2022. There

were no Operations in the said Associate Company during the year ended March 31, 2022. The management has assessed the possible Impact of COVID-19 pandemic on the financial statements, business operations, liquidity position, recoveries and cash flow and has concluded that

no material adjustments are required in the financial statements. Figures for the quarter ended March 31, 2022 and March 31, 2021 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year ended on those dates and the published reviewed year-to-date figures up to the third quarter of the respective financial year. Figures for the previous quarter/year ended have been rearranged / re-grouped / reclassified wherever

necessary, to correspond with those of the figures for the current year/quarter ended. The results for the Quarter and Year ended March 31, 2022 are available on the website of the BSE

Limited and NSE Limited and on the Website of the Company at www.sejalglass.co.in Date : May 11, 2022 Jiggar L. Savla

Executive Director Place : Mumbai

Name, Address and e-email of the 503, Atharva, M. B. Raut Roa 20 Resolution Professional, as Registered Shivaji Park, Dadar (West) within 60 days from the date of receipt of the said notice. Mumbai-400 028. with the Board The borrower having failed to repay the amount, notice is hereby lydesai@hotmail.com given to the borrower and the public in general that the undersigned Address and email to be used for Mr. Laxmikant Yeshwant Desai

The borrower in particular and the public in general is hereby

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8)

All that part and parcel of the property Plot No. 2, S. No. 52/1, Total area 165.00 Sq.Mtrs. situated at Maliwada, Sarasnagar, Opposite Vidhate School, Ahmednagar-414 001.

On the North by : Plot No. 1 out of S. No. 52/1 On the South by : Plot No. 3 out of S. No. 52/1 On the East by : Road

Date: 10.05.2022 Place: Ahmednaga

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we are investigating the title of Ms. Aarti S. Gunjikar the owner of Flat No. 16 admeasuring 460 sq.ft. carpet equivalent to 42.75 sq.mtrs. on sq.ft. carpet equivalent to 42.75 sq.mtrs. on the Ground Floor of the building "Building No. 2" belonging to the Government Housing (Scheme) CHSL situate at Ramkrishna Nagar. Hasnabad Road, Kbar (West), Mumbai-400 052 on Plot bearing CTS No. E/872 A of Village Bandra, Taluka Andheri in the registration district of Mumbai Suburban along with 5 shares of Rs. 50/- each bearing Serial Nos. 76 to 80 represented by Share Certificate Nos. 76 to 80 represented by Share Certificat

All persons having any claim or interest against or to the said Fiat or shares or any part thereof by way of sale, assignment, mortgage, trust, lien, gift, charge, possession, inheritance, lease, tenancy, maintenance, easement or otherwise howsoever are hereby required to make the sema known in writing to required to make the same known in writing to the undersigned within 14 days from the date of publication hereof failing which any such claim shall be considered as waived.

Mumbai, dated this 12th day of May, 2022 Sd/-DARRYL VAS P. Vas & Co. Advocates & Solicitors A-1, Liberty, 1st Floor, 98-B, Hill Road, Bandra (W), Mumbai-400 050 e-mail: pvas1979@gmail.com

PUBLIC NOTICE

No.: Appeal/Desk-2/LND/ 135/2022 Office of the Divisional Commissioner, Konkan Division, Old Secretariat, Fort, Mumbai-400032 Date: 05/05/2022

1) Rashid Sattar Umarbhoy (Deceased) (A) Riyaz Rashid Umarbhoy Rashid Sattar Umarbhoy and others

VERSUS 2) Nadeem Majid Umarbhoy

Flat No. 08, 3rd Floor, Court View Building Maharshi Karve Road, Mumbai-400 021Opponent No. 2 Subject :- Appeal against the Order No.

C/Office-3D/L-463/530/2020 dated 24.08.2021 of the Collector, Mumbai Suburbs It is informed to the opponent that the earing of the above appeal will be held before the Hon'ble Additional Commissioner, Konkan Division, Mumbai

at his old Secretariat situated at 1st Floor, Vistar Bhavan, Fort, Mumbai-32 on 21/06/2022 at 11.00 am. Therefore, on the above day and time you are requested to appear in person or through a lawyer or through an authorized representative. If you do not appeaf on the above date, the appropriate order will be issued on the assumption that you have nothing to say about the appeal

> (Dhananjay Kamble) Deputy Tehsildar (Appeal) For Additional Commission Konkan Division

PUBLIC NOTICE Notice is hereby given that my clients (1) Mr. Ankur Nemchand Bheda & (2) Mrs. Jinal Ankur

Bheda are negotiating to purchase the property belonging to Mrs. Dayaben Vishanji Vora, Mr. Ashok Vishanji Vora, Mr. Haresh Vishanji Vora, Mr. Harshad Vishanji Vora, Mrs. Harsha Mayu Jota (alias Harsha Vishanji Vora) & Mr. Harshad Vishanii Vora which is more particularly described in the schedule hereunder written Any person having any claim to or against the said property or any part thereof by way of lease, sub-lease, tenancy, license, sale, exchange, arrangement, mortgage, gift, trust, inheritance bequest, possession, lien, charge maintenance, easement, developmer agreement, joint-venture, partnership, etc., and any person in possession of the original title deeds or otherwise, howsoever is hereby required to make the same known in writing with the documentary proof thereof to the undersigned at B-404, B Wing, Jai Hanuman Nagar, Opp. Kamgar Stadium, Senapati Bapai Marg, Mumbai – 400028 within 7 days from the date hereof otherwise the negotiations will be concluded and sale, transfer and/or assignment of the said property shall be completed withou any reference to such claim or interest and the same, if any, shall be deemed to have bee

waived to all intents and purpose.
THE DESCRIPTION OF THE PROPERTY: Flat No. 202, admeasuring about 621 Sq. Ft. Built-up area on 2nd Floor in the Building consisting of Ground + 7 Floors with Lift knowl as Lalita House belonging to Lalita House Co operative Housing Society Ltd., situated at Prof / S. Agashe Path, Off, Bhayani Shankar Road Dadar (West), Mumbai - 400028, constructed or or about 1990 land bearing Final Plot No. 470 of T.P.S. IV Mahim, Cadastral Survey No. 1418 ir ower Parel Division in District Mumbai City Advocate Tejas Kirti Doshi 022-24365577

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we are investigating the title of (1) Ms. Archana Desai and (2) Ms. Sadhana Desai Ahuja (hereinafter collectively referred to as "the Owners") having their address at 488, 17th Road, Khar (West), Mumbai 400052, to the Property, more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as "the said Property").

All persons having any claim in respect of the said Property or any part thereof by way or sale, exchange, gift, mortgage, charge, lien lease, tenancy, trust, maintenance inheritance, possession, license, ouccession, any agreement with the Owners or their predecessors-in-title, easement, family arrangement decree or order of any court of or their predecessors-in-title, easement, family arrangement, decree or order of any court of law, lispendens, attachment, reservation, development rights or any liability or commitment or demand of any nature whatsoever are hereby requested to make the same known in writing along with documentary evidence to the undersigned, having their office at 5014, Niranjan Building, 99, Netal Subash Chandra Bose Road, Marine Lines, Mumbai - 400002, within14 (Fourteen) days from the date of publication hereof, failing which, the claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: (Description of the said Property)

(Description of the said Property)
All that piece and parcel of land or ground land bearing Plot No. 488 of the Town Planning Scheme No. VII Khar, admeasuring 834.5 sq.mtrs or thereabouts and bearing CTS No. E770 and assessed by the Municipal Corporation for Greater Bombay under "HWard No. 4643, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban together with the bungalow known as "Prasad" (consisting of Ground plus two upper floors) standing thereon situate fying and being at 17th Road, Khar (West), Mumbai 400052. Dated the 13th day of May 2022

Sd/-

(NIRAJ PUNMIYA)

पनवेल महानगरपालिका ता. पनवेल, जि. रायगड - ४१० २०६

Email ID: panvelcorporation@gmail.com

द्रध्वनी कार्यालय : ०२२-२७४५८०४०/४१/४२ दिनांक : १२/०५/२०२२

	निविदा सूचना					
अ.	निविदा क्र.	कामाचे नाव	अंदाजपत्रकीय			
क्र.			रक्कम			
٤)	PMC/WS/10/ 2022-23	पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पनवेल शहरातील पाणीपुरवठा परिचालनासाठी (२+१) = ३ वर्षाकरिता मनुष्यबळ पुरविणे व निगा दुरुस्ती करणे.	रु. ६,०७,०८,७४४/ –			
۶)	PMC/WS/11/ 2022-23	पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २९ गावातील पाणीपुरवठा योजनेच्या परिचालनासाठी (२+१) = ३ वर्षाकरिता मनुष्यबळ पुरविणे व निगा दुरुस्ती करणे.	रु. ९,३०,२५,६७७/-			

वरील ई-निविदेबाबतची माहिती शासनाच्या 'http://mahatenders.gov.in' या संकेतस्थळावर दि. १३/०५/२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित निविदाधारकांनी याची नोंद घ्यावी.

तपशीर

कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर

दाखवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)

त्यानंतर १२ मे. २०२२ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने त्यास मंजरी दिली.

विवरण स्टॉक एक्सचेंजेस आणि सचिबध्द मंडळाची (www.bseindia.com) वेबसाईटस वर उपलब्ध आहे

<mark>प्राधिकृत अधिकाऱ्यांचा तपशील: नाव:-</mark> श्री. नरसिंग सुर्यवंशी, **मोबा. क्र. ९००४११८७७०**

विंग, इमारत टाईप IV, मोहनसबर्बिया, सर्वे क्र.१७८.३९,३६,३७, हिस्सा क्र.२, १५

मिळकतीच्या निरिक्षणाची तारिख आणि वेळ: २३.०५.२०२२ स. ११.०० ते दु. १.००

auctionhome/ibapi/index.jsp, २. https://www.sbi.co.in याचा संदर्भ घ्यावा.

राखीव किंमत: रु. ३८,९६,०००.००/-, इएमडी: रु. ३,८९,६००.००/-

इसारा अनामत रक्कम (इअर): राखीव किंमतीच्या १०%

बोली वाढविण्याची रक्कम: ५०,०००.००

हमीदारांचे नाव

श्री दिलिप डब्ल्यु मेगडेबर

कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर,

कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर

कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)

मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात

प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १००/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)

अपवादात्मक आणि/किंवा अन

१ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न

समभाग भांडवल

२. सौम्यिकृतः

ठिकाणः मुंबई

दिनांकः २७ जानेवारी, २०२२

कर्जदाराचे नाव

श्रीम. लीना विकास वाघमारे

श्री. विकास वेंकट वाघमारे

कब्जाचा प्रकार: प्रत्यक्ष

दिनांक :१३.०५.२०२२

स्थळ : ठाणे

क्र.

(कर्ज खाते क्र.

(कर्ज खाते क्र.

(कर्ज खाते क्र

मंदार डी. पायगुडे (कर्जदार)

ठिकाण : महाराष्ट्र, दिनांक : १३-०५-२०२२

आरती सुदाम साळुंखे (सह-कर्जदार)

शाखा)

एलएनएचएलएसएटी००००१४४७५ सातारा

अजित जयवंत पवार (कर्जदार) लक्ष्मी अजित पवार, (सह-कर्जदार)

सहास मानसिंग सपकाळ (कर्जदार)

स्प्रिया स्हास सपकाळ (सह-कर्जदार)

युएन००००१३८७३ पुणे

सही/-(तृप्ती सांडभोर) अतिरिक्त आयुक्त-। पनवेल महानगरपालिका

केसी इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन क्र.ः एल७०१०२एमएच१९४२पीएलसी००६४८२

नों. का.ः ओल्ड कमानी चेंबर्स, ३२-पार्चीमाई कमानी मार्ग, बेंलाई इस्टेट, मुंबई-४०००९, वेबसाईट: www.kayceeindustries.com दू. क्र. : ०२२ २२६१३५२१, फॅक्स क्र.: २२६१३५२१, ईमेल आयडी: cs@kayceeindustries.com

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिक्षित

अलिप्न विनीय निष्कर्षांचा उतारा

१०६४.३५

१११.१६

७९.५६

.. १२ मे, २०२२ रोजी मंडळाच्या लेखापरीक्षण समितीने अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे वरील विवरण पुनर्विलोकित करून शिफारस केली आणि

. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक्

एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण

্যেণ্ডা State Bank of India

शाखा: एसएआरबी, ठाणे (११६९७) १ला मजला, केरोम, प्लॉट क्र. ११२, सर्कल रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प.)–४०० ६०४, <mark>शाखेचा ईमेल आयडी</mark> : sbi.11697@sbi.co.in, **लॅन्डलाईन (कार्यालय)**: ०२२–२५८०६८६१ स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अंतर्गत बँकेस प्रभारीत स्थावर मालमत्तेवर विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.

याद्वारे सामान्य जनतेस व विशेषतः कर्जदार आणि हमीदारांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णनित स्थावर मालमत्ता जी तारण धनकोंकडे

गहाण/प्रभारीत असून जिचा अन्वयिक प्रत्यक्ष कब्जा स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे घेण्यात आला असून ती ''जे आहे जेथे आहें'', ''जे आहे जसे आहे'' व ''जे काही आहे' या तत्त्वावर व खालील अटी व शर्तींवर ३०.०५.२०२२ रोजी विकली जाईल.

मालमत्ता : सौ. लीना विकास वाघमारे आणि श्री. विकास वेंकट वाघमारे यांच्या मालकीचा नोंदणीकृत तालुका व जिल्हा ठाणे येथील गाव कोहोज–

खुंटावली अंबरनाथ पश्चिम, जिल्हा ठाणे ४२९५०५ मोजमापीत ८१५ चौ.फु. बिल्ट अप क्षेत्राचा फ्लॅट क्र.६०३, ६वा मजला, सलिस्बुरी फेज ॥, ई२

सह<mark>भागाचे पत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ.च्या सादरीकरणाची शेवटची तारिख आणि वेळ:</mark> २७.०५.२०२२ रोजीस साय. ५.०० पर्यंत

-विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया, स्टेट बँक ऑफ इंडिया तारण धनकोंच्या वेबसाईट **१.https://www.mstcecommerce.com**/

कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

जोडपत्र IV कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड चे (सीजीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्युरिटायझेशन ॲन्ड

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट

(एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकृत अधिकारी द्वारे मागणी सूचना जारी करून खालील नमूद

कर्जदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार/हमीदार यांना आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ चे उप–कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये घेतला आहे. तारणमत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतदीनसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करूँ नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सीजीएचएफएल च्या रकमेसह खालील नमूद पुढील व्याजाच्या अधीन राहील.

सर्कल कार्यालयः कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, २रा मजला, ३बी पुसा रोड, राजेंद्र प्लेस, न्यू दिल्ली-११०००५.

तारणमत्तेचे वर्णन

(स्थावर मिळकत)

मुंढे, तहसील कराड, जिल्हा सातारा, महाराष्ट्र येथे स्थित प्लॉट

क्र. ९ आणि १०, सुधारित सर्व्हे क्र. ३४२/२/३ वर

बांधकामित शिवलिला संकुल अशा ज्ञात बिल्डिंगीमधील

तिसऱ्या मजल्यावरील फ्लंट क्र. टी-३, क्षेत्र मोजमापित ६५८ चौ.फूट चे सर्व ते भाग आणि विभाग च्यासह त्यावरील सध्याचे

आणि भविष्यातील दोन्ही बांधकाम. खालीलप्रमाणे सिमाबद्धः

पूर्व: फ्लॅट क्र. टी-२, पश्चिम: सुधारित स.क्र. ३४२/१, उत्तर फ्लॅट क्र. टी-४, दक्षिण: मोकळे क्षेत्र.

प्लॉट क्र. २९, ३०, ३१, सुधारित सर्व्हे क्र. ५७/२ए+८ए, सोनगाव तर्फे सातारा महाराष्ट्र वरील बांधकामित श्री गणेश

अपार्टमेंट अशा ज्ञात बिल्डिंगीमधील तिसऱ्या मजल्यावरील

फ्लॅट क्र. ३१४, क्षेत्र मोजमापित १८.६० चौ.मीटर्स आणि ३१५ क्षेत्र मोजमापित १९.० चौ.मीटर्स च्यासह त्यावरील

सध्याचे आणि भविष्यातील दोन्ही बांधकाम. फ्लॅट क्र. ३१४

पूर्व: फ्लॅट क्र. ३१५, पश्चिम: फ्लॅट क्र. ३१३, उत्तर: सामान्य

पूर्व: मोकळे क्षेत्र, पश्चिम: फ्लॅट क्र. ३१४, उत्तर: सामान्य

मिळकत सर्व्हे क्र. १३, हिस्सा क्र. २/२/१ एकुण क्षेत्र

मोजमापित ओएच २१.०५ आर, गाव नार्हे, तहसील हवेली, पुणे महाराष्ट्र वर बांधकामित रॉयल काउंटी अशा ज्ञात

बिल्डिंगीमधील विंग ए मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्र.

४०४, मोजमापित ४६२ चौ.फूट चे सर्व ते भाग आणि विभाग

च्यासह त्यावरील सध्याचे आणि भविष्यातील दोन्ही बांधकाम.

खालीलप्रमाणे सिमाबद्धः पूर्वः लिफ्ट आणि पॅसेज, पश्चिम अंतर्गत पॅसेज, उत्तर: फ्लॅट क्र. ४०५, दक्षिण: फ्लॅट क्र. ४०३.

सही/- (प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (सीजीएचएफएल) करिता

फ्लॅट क्र. ३१५ करीता खालीलप्रमाणे सिमाबदः-

करीता खालीलप्रमाणे सिमाबद्धः

पॅसेज, दक्षिण: मोकळे क्षेत्र.

पॅसेज. दक्षिण: मोकळे क्षेत्र

नोंदणीकृत आणि निगम कार्यालयः ५०२, टॉवर-ए, पेनिन्सुल्ला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३,

ई-लिलावाची तारीख व वेळ : दिनांक : ३०.०५.२०२२ रोजीस वेळ: दु.१२.०० ते २.०० यासह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद वाढीसह

(संपर्क = श्री. एन. एम. सुर्यवंशी - (मो.क्र. ९००४११८७७०) आणि कु. कस्तुरी मुर्थी : (मोबा क्र. ९८२०५९४२३८)

The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in

श्रुध्दिपत्रक

शहीद जितेश एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, बुध्द कॉलनी, सं. गो. बर्वे मार्ग, कर्ला (प.), मंबई-७० या संस्थेच्या दिनांक १७ एप्रिल, २०२२ रोजीच्या या दैनिकातील जाहीरातीमध्ये खालील-प्रमाणे दरुस्ती करण्यात येत आहे. सोना किसन गवारे ऐवजी सोना किसन गरुड तसेच सुनिता किसन गवारे ऐवजी सनिता सोना गरुड असे वाचावे.

(₹ लाखात

2.308.40

१०९.८०

१२४.८९

८३.९८

सौ. रामकु पन्नाराम चौधरी

संपलेले वर्ष

23.828.66

२५०.१२

२५०.१२

१८६.६१

१९१.५४

केसी इंडस्ट्रीज लिमिटेड साठी

मालमत्ता विकल्या जाणाऱ्या

वसुलीसाठी थकबाकी देव

प्राधिकत अधिकारी

स्टेट बँक ऑफ इंडिया

गणी सूचना

दिनांक आणि रक्कम

96-09-9099

98,92,690/

१८-०२-२०२२

१८-०२-२०२२

?8,?8,003/-

06.04.2022

06.04.2022

09.04.7077

१८.१०.२०१६ रोजीस रु. ३०,४७,५७४.२९ +

१९.१०.२०१६ पासूनचे व्याज व प्रभार

मागणी सूचना तारीख : २०.१०.२०१६

संचालक - डीआयएन क्र. ०००४७७७

सही/-

जितेंद्र वखारिय

39.03.2022 39.92.2029 39.03.2029 39.03.2022 39.03.2029

999.80

७१.३१

५२.९३

८३२.४५

७०.२४

७०.२४

48.88

48.88

८५.७७

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, आम्ही खालील अनुसूचीमध्ये विस्तृतपणे विवरणीत मालमत्तेसंदर्भात (बापुढे सदर मालमत्ता म्हणून उल्लेखित) **बोरिवली आदीनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.** महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटी हाऊसिंग सोसायटी ॲक्ट, १९६० च्या तरतुर्दीअंतर्गत नोंदणीकरण क्र BOM/WR/HSG/(TC)/1097/84-85) अंतर्गत नोंदणीकृत एक सोसायटी, त्यांचा पत्ता साईबाबा नगर, एस. न्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०००९२ (**पालक**) यांच्या हक्कांची चौकशी करीत आहोत. कोणाही व्यक्तीचा सदर मालमत्तेसंदर्भात विक्री, विनिमय, हस्तांतरण, विक्री, अभिहस्तांकन, विकास हक्क मंजुरी, गहाण, अनुज्ञप्ती, भेट, धारणाधिकार, न्यास, भाडेकरार, ताबा, उत्तराधिकार, सुविधाधिकार वा अन्य कोणत्याही स्वरूपात वा त्या माध्यमातून कोणताही दावा असल्यास त्यांनी त्यासंदर्भात कागदोपत्री पुराव्यासिहत लिखित स्वरूपात अधोहस्ताक्षरितांना त्यांचे कार्यालय पत्ता २०१, युनिक टॉवर, गायवाडी रोड, महेश नगर आत सूचित करावे अन्यथा ते, काही असल्यास, अधित्यागित समजले जातील. वरील संदर्भित अनुसूची

पुढील विवरणीत जमिनीचा सर्व तो भाग व भूखंड : जमीन मोजमापित २७५२.२७ चौरस मीटर (अभिहस्तांकन करारानुसार) व २७५०.२ चौरस मीटर (मालमत्ता नोंदणीकरण कार्डनुसार), सीटीएस क्र. १३/१२, १३/१३ व १३/१४, गाव कांदिवली, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील व त्यावर पुढील प्रमाणे ४ विंगचा समावेश असलेली बोरिवली आदीनाथ नावाने ज्ञात इमारत – तळ अधिक ३ वरच्या मजल्यांचा समावेश असलेली विंग ए व तळ अधिक ४ वरच्या मजल्यांचा समावेश असलेली विंग बी. तळ अधिक ४ वरच्या मजल्यांचा समावेश असलेली विंग सी व तळ अधिक ४ वरच्या मजल्यांचा समावेश असलेली विंग डी, एकत्रितरीत्या सोसायटीच्या सभासदांद्वारे व्याप्त ७० फ्लॅट्सचा समावेश असलेली व साईबाबा नगर, एस. व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२ येथील. दिनांक : १३.०५.२०२२

मे. जीएम लीगल करिता - वकील

तारण मनेचे वर्णन (स्थावर मिलकत)

१४५/बी/२, गाव मकाने, नवकार कॉम्प्लेक्स, सफाव पश्चिम, पालघर, महाराष्ट्र-४०११०२, भारत.

मागणी सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) च्य कलम १३(२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ (सदर रूल्स) च्या नियम ३ (१) अन्वये, सदर ॲक्टच्या कला १३(१२) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **आयआयएफएल होम फायनान्स लि (आयआयएफएल एचएफएल)** (पूर्वी इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि.अशी जात) च्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी त्यांना जार न्तेल्या संबंधित मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्यासाठी सदर ॲंक्टच्या कलम १३(२) अन्वरं मागणी सूचना जारी केली होती. वरील संबंधात, प्रदानाच्या तारखेपर्यंत मागणी सूचनेच्या तारखेपासून पुढील व्याजासह एकत्रित येथील खालील नमुद् केलेली रक्कम सदर सूचनेच्या प्रसिप्दीपासून ६० दिवसांत चुकती करण्यासाठी कर्जदारांना याद्वारे पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे कर्जदार. मागणी सचना तारखेस थकबाकी रक्कम आणि कर्ज रकमेच्या परतफेडीसाठी देऊ केलेले तारण यांचा तपशिल खालीलप्रमाणे:-

कर्जटार/हमीटार यांचे नाव मागणी सचनेची तारीख आणि रक्कम

कजदार/हमादार याच नाव	मागणा सूचनचा ताराख आणि रक्कम	तारण मत्तच वणन (स्थावर मळकत)
श्री. उमर अब्दुल शेख,	१०-मे-२०२२ प्रॉस्पेक्ट क्र. ७८०२५५	धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग - फ्लॅट क्र.
सौ. नाझिया उमर शेख, मे.	रु. १५,९२,५४२/- (रुपये पंधरा लाख	४०३, क्षेत्र मोजमापित ३७० चौ.फूट चटई क्षेत्र, ४था मजला,
उमर अब्दुल शेख (प्रॉस्पेक्ट	ब्यान्नव हजार पाचशे बेचाळीस मात्र)	ए विंग, फिनक्स बिल्डिंग, ठाकुर गॅलेक्सी, यशवंत सृष्टी
क्र. ७८०२५५, ८९२४५९ व	प्रॉस्पेक्ट क्र. ८९२४५९ रु.	कॉम्प्लेक्स, प्लॉट क्र. आरएच-८१, बोईसर, पालघर,
९१८६८६)	२,३०,६०३/- (रुपये दोन लाख तीस हजार	महाराष्ट्र ४०१५०१.
	सहाशे तीन मात्र) प्रॉस्पेक्ट क्र. ९१८६८६	
	रु. ४,९३,५४७/- (रुपये चार लाख त्र्यान्नव	
	हजार पाचशे सत्तेचाळीस मात्र)	
श्री. नारायण रघुराम शेट्टी,	१०-मे-२०२२ रु. १७,९८,८२९/-	धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग - फ्लॅट क्र.
हॉटेल रामा, सौ. प्रतिमा	(रुपये सतरा लाख अठ्ठ्यान्नव हजार आठशे	३०९, मोजमापित ३०.५६ चौ.मी., गट क्र. ३६, ३७, ३९,
नारायण शेट्टी	एकोणतीस मात्र)	४० आणि ३३९, ३रा मजला, बिल्डिंग क्र. ए५, एक्झर्बिया
(प्रॉस्पेक्ट क्र. ७८३३३३)		अंबी, तळेगाव अंबी, पुणे ४१०५०६, महाराष्ट्र, भारत.
श्री. सुबोध बिंदे शर्मा,	१०-मे-२०२२ रु. ११,६०,१८१/-	धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग - युनिट क्र. ए३-
सौ. सुंदरकलादेवी सुबोधी शर्मा	(रुपये अकरा लाख साठ हजार एकशे	२०७, मोजमापित १९.९७ चौ.मीटर्स, दुसरा मजला, बिल्डिंग
(प्रॉस्पेक्ट क्र. ७८३७१८)	एक्याऐंशी मात्र)	क्र. ए३, एक्झर्बिया स्मार्ट सिटी, गेट क्र. ३७, तळेगाव
		(अंबी), तळेगाव एमआयडीसी रोड, दाभाडे, ता. मावळ,
		पुणे, महाराष्ट्र.
श्री.दगडू सामा झोरे,	१०-मे-२०२२ रु. १०,९३,९६७/-	धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग - फ्लॅट क्र. १०८,
सौ.लीलाबाई दगडू झोरे	(रुपये दहा लाख त्र्यान्नव हजार नऊशे	मोजमापित ४६ चौ.मी., विभाग क्र. २७/१, गट क्र. ३५१६,
(प्रॉस्पेक्ट क्र. ७९६०३४)	सदुसष्ट मात्र)	१ला मजला, सी विंग, आरंभ, तळेगाव, ढमढेरे, पुणे, पिनकोड:
		४१२२०८, महाराष्ट्र, भारत.
श्री.संदीप शंकर सुर्वे,	०९-मे-२०२२ ह. ८,१६,१७५/-	धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग - फ्लॅट क्र.
सौ.शिल्पा संदीप सुर्वे,	(रुपये आठ लाख सोळा हजार एकशे	सी३-६०८, मोजमापित चटई क्षेत्र १६२ चौ.फूट आणि
(प्रॉस्पेक्ट क्र. ८०८३९७)	पंच्याहत्तर मात्र)	विक्रीकरण्यायोग्य क्षेत्र २२७ चौ.फूट, बिल्डिंग सी३, ६वा
		मजला, फेज १, खड्याचा पाडा, तालुका कर्जत, जि. रायगड,
		रायगड, महाराष्ट्र-४१०२०१, भारत.
श्री. पन्नाराम विरमाराम चौधरी,	१०-मे-२०२२ रु. १३,२८,७२२/-	धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग - फ्लॅट क्र.
श्री. लुभाराम काळाराम चौधरी,	(रुपये तेरा लाख अञ्चावीस हजार सातशे	२०२, मोजमापित ३०.७० चौ.मीटर्स, विंग-बी, बिल्डिंग
परवीन स्टील आणि फर्निचर,	बावीस मात्र)	क्र५, गट क्र. १४५/ए/१, १४५/ए/२, १४५/बी/१,
मौ मान्य प्रजासम् ज ीशमी	1	44/2

जर वरीलप्रमाणे आयआयएफएल एचएफएल ला प्रदान करण्यात सदर कर्जदारांनी कसूर केली तर, आयआयएफएल एचएफएल सर्वर्स्व कर्जदारांची जोखीम. खर्च आणि परिणामांवर सदर अधिनियमाच्या कलम १३(४) वरील तारण मत्तांच्या विरोधात कार्यवाही करेल. पढीर तपशिलाकरिता कृपया शाखा कार्यालयात प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा :- **शाखा कार्यालय:** आयआयएफएल एचएफएर शॉप क्र. २०१, दि एज, २ रा मजला, प्रकाश टॉकिज मागे, आयसीआयसीआय बँक जवळ, पालघर (प)– ४०१४०४ आणि सीटीएर क्र. ४२७८/१ ते ७ तानाजी नगर कालिका माता मंदिराजवळ २रा मजला चिंचवड पुणे–४११०३३ आणि चिंचोडा रोड, जीएल, दुका-क्र.६/७/८, पहिला मजला, शरद पवार भवन, चिंचपाडा रोड, पेण, रायगड, महाराष्ट्र ४०२१०७/ किंवा कॉर्पोरेट कार्योलय आयआयएफएल टॉवर, प्लॉट क्र. ९८, उद्योग विहार, फेज-IV, गुरुगाव, हरियाणा. ठिकाण: पालघर आणि पुणे आणि रायगड, सही / - प्राधिकृत अधिकारी

दिनांक: १३.०५.२०२२ आयआयएफएल होम फायनान्स लि.करित

सिडक

बोली मागविणारी सूचना

एनएमआयए प्रकल्पाच्या अंतर्गत सेक्टर-१६ए, पुष्पक नोडे येथील प्लॉट क्र. ०१ वरील खेळाच्या मैदानाच्या क्षेत्राचे सपाटीकरण

सिडको ऑफ महाराष्ट्र लिमिटेड आवश्यक पात्रता निकष पर्ण करणाऱ्या आणि खालील नमूद कामासाठी रिक्लमेशन कामे, कोणतेही इम्बँकमेंट कामे अशी समान प्रकारचे काम पूर्ण करणाऱ्या योग्य वर्ग आणि श्रेणीतील उपक्रम आणि सिडको लि. कडे किंवा केंद्र सरकारकडे किंवा महाराष्ट्र सरकारकडे नोंदणीकृत आवश्यक पात्रता निकष पुर्ण करण्याऱ्या अनुभवी संभाव्य बोलीदारांकडून '**ऑनलाईन' बाब** द्र टक्केवारी बोली ई-निविदा बोली मार्फत मागवित आहे.


१. कामाचे नाव : एनएमआयए प्रकल्पाच्या अंतर्गत सेक्टर-१६ए, पुष्पक नोडे येथील प्लॉट क्र. ०१ वरील खेळाच्या मैदानाच्या क्षेत्राचे सपाटीकरण २. सी.ए. क्र. ०२/सिडको/ईई (एपी-१)/२०२२२-२३, ३. बोलीसाठी अंदाजे खर्च : रु. ६८,७०,८७५.२१ (रु/ ६५,३३,७५४.७७ बोलीयोग्य भाग + रु. ३,३७,१२०.११ विनाबोलीयोग्य भाग) (जीएसटी वगळून) ४**. इ.अ.र.:** रु. ६९,०००/- **नोंदणी वर्ग :** वर्ग-V(ए) आणि वरील **६. पूर्तता कालावधी** : १८० (एकशे ऐंशी) दिवस (पावसाळ्यासह) **७. निविदा प्रक्रिया शुल्क** : रु. ५,९००/-(१८% जीएसटी सह (विना परतावा)

बोली दस्तावेजांसह बोली कार्यक्रम वेबसाईट mahatenders.gov.in वर १७/०५/२०२२ रोजी सायं. ५.०१ पासून उपलब्ध होईल.

सुपरिटेंडिंग इंजिनियर (एअरपोर्ट)

सिडको/जनसंपर्क/०६९/२०२२-२३,

CIN - U99999 MH 1970 SGC-014574 www.cidco.maharashtra.gov.in



केएसबी लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय :** कार्यालय क्र. ६०१, रुणवाल आर-स्क्वेअर, एल.बी.एस. मार्ग,

KSB 6

मुलंड (पश्चिम), मुंबई - ४०० ०८०. सीआयएन: एल२९१२०एमएच१९६०पीएलसी०११६३५; दू. क्र. : ०२२ २१६८ १३०० ईमेल: compsec.india@ksb.com; www.ksbindia.co.in

> ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहिकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

		(भा.रु. दशलक्षात)
तपशिल	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही
	३१ मार्च, २०२२	३१ मार्च, २०२१
	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४,२७२	3,30
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,	५२८	५७५
अपवादात्मक बाबीपूर्व)		
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	५४७	५९४
(अपवादात्मक बाबी आणि सहयोगी कंपनीमधील		
गुंतवणुकीच्या संदर्भातील नफ्याचा हिस्सा पश्चात)		
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	४०४	४३९
(अपवादात्मक बाबी आणि सहयोगी कंपनी मधील		
गुंतवणुकीच्या संदर्भातील नफ्याचा हिस्सा पश्चात)		
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	४०७	४३७
(कालावधीकरिता नफा/(तोटा) (कर पश्चात) आणि		
इतर सर्व समावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)		
समभाग भांडवल	३४४	३४४
प्रती समभाग प्राप्ती (अनन्य साधारण बाबींपूर्वी)	११.६१	१२.६१
(प्रत्येकी रु. १०/- च्या)		
मुलभूत आणि सौम्यिकृत:		
4		

१. अलिप्त निष्कर्षाचा तपशिल खालील प्रमाणे

		(भा.रु. दशलक्षात)
तपशिल	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही
	३१ मार्च, २०२२	३१ मार्च, २०२१
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४,२७२	३,८८८
करपूर्व नफा	५२८	५७५
करपश्चात नफा	३९०	४२५

क्स्चेंजकडे दाखल केलेल्या वार्षिक वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाँचा वरील एक उतारा आहे. वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजेस च्या वेबसाईटस् www.bseindia.com आणि ww.nseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.ksbindia.co.in वर उपलब्ध आहे.

जेएसडब्ल्यु इस्पात स्पेशल प्रोडक्टस् लिमिटेड

(पूर्वी मोनेट इस्पात ॲण्ड एनर्जी लिमिटेड अशी ज्ञात) नोंदणीकृत कार्यालय : जेएसडब्ल्यु सेंटर, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई –४०० ०५१ (महाराष्ट्र) फोन क्र.:+९१ २२ ४२८६१००० ई–मेल: isc_jispl@aionjsw.in वेबसाईट :www.aionjsw.in, सीआयएन:एल०२०१०एमएच१९९०पीएलसी३६३५८२

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि वित्तीय वर्षाकरिता लेखापररिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा उतारा (रुपये कोटीत प्रती शेअर डाटा वगळून) अलिप्त एकत्रित संपलेली संपलेली संपलेली संपलेली तिमाही तिमाही तिमाही तिमाही तिमाही तपशिल ३१.०३.२०२२ | ३१.०३.२०२१ | ३१.०३.२०२२ | ३१.०३.२०२१ | ३१.०३.२०२२ | ३१.०३.२०२१ | ३१.०३.२०२२ | ३१.०३.२०२१ ांदर्भ खाली लेखापरिक्षित खापरिक्षित टिप 'ए' टिप 'ए' टिप 'ए' टिप 'ए' प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नासह ६०८४.३२ १७०३.२६ १४८१.६५ €090.60 ४२००.७३ १६९६.८० कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक आणि /किंवा अनन प्राधारण बाबी पूर्व (१०५.०१) १०.९२ 60.98 (१०४.९९) 3.29 ८३.५५ १.४९ करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (तोटा) (अपवादात्मक आणि/ किंव अनन्य साधारण बाबी पश्चात 20.97 60.98 9.80 (१०४.९९) 3.29 92.98 8.88 २०९.५२ करपश्चात कालावधीकरिता निव्वव नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात ८०.९१ २०९.५२ 20.97 (१०४.९९) ३.२९ 92.98 9.80 १.४९ कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशव उत्पन्न /(तोटा) (कालावधीकरिता नफा (तोटा) (करपश्चात) आणि इतर स समावेश उत्पन्न (कर पश्चात) समाविष्ट) 80.38 ८२.३७ (१०२.४८) 8.63 93.98 (0.82) २१९.२८ ४६९.५५ ४६९.५ ४६९.५५ समभाग भांडवल ४६९.५५ ४६९.५0 889.40 ४६९.५५ ४६९.५५ राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) वर्षाच्या दर्शविल्यानुसार ३९६.३९ ३८७.९८ ३९७.६० ३९७.४९ प्रती शेअर प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- रं दर्शनी मुल्य) (अखंडित आणि खंडित 0.23 १.७: (2.28)6.03 8.86

सौम्यिकृत (रु.)

ए) ३१ मार्च, २०२२ आणि ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीची आकडेवारी हि संपूर्ण वित्तीय लेखापरिक्षित आकडेवारी आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत पुर्नविलोकीत तारखेपर्यत वर्षाची आकडेवारी दरम्याने तौलानिक आकडेवारी आहे

0.68

बी) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या ३१ मार्च, २०२२ रोजी सपलेली तिमाही आणि वित्तीय वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेली सदर अलिप्त आणि एकत्रित तिमाही आणि वित्तीय वर्षाचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट (www.aiongsw.in) आणि स्टॉक एक्स्चेज म्हणजेच बीएमर्ड लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) वर उपलब्ध आहे.

सी) वरील निष्कर्ष हे १९ मे, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सबंधित सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुर्नविलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले. सांविधिक लेखापरिक्षकांनी ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि वित्तीय वर्षाच्या निष्कर्षाचे लेखापरिक्षण केले आहे.

जेएसडब्ल्यु इस्पात स्पेशल प्रोडक्टस् लिमिटेडकरिता (पूर्वी मोनेट इस्पात ॲण्ड एनर्जी लिमिटेड अशी ज्ञात) थिरुकोटीश्वरन मोहन बाबू

०.०१

पूर्ण वेळ संचालक

डीआयएनः ०९१६९०१८

२.१२

दिनांक : ११ मे. २०२२ ठिकाण: रायगड

SEJAL GLASS LIMITED

173/174, 3rd Floor, Sejal Encasa, S. V. Road , Kandivali (West), Mumbai-400 067 CIN - L26100MH1998PLC117437, Tel. No. 91-22-28665100 Email - compliance@seialglass.co.in, Website - www.sejalglass.co.in

Extract of Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2022 (Rs. in Lakhs) except EPS

Sr. No.	Particulars	For Quarter Ended	For Quarter Ended	For Quarter Ended	For Year Ended	For Year Ended
		31.03.2022 (Audited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)
1	Total Income from operations	876.57	583.03	412.23	2,449.76	1,020.87
2	Net Profit/(Loss) for the period (before tax Exceptional and Extraordinary items)		(103.12)	(255.00)	(322.18)	(861.70)
3	Net Profit/(Loss) for the period before tax and after Exceptional and Extraordinary items		(104.22)	(255.00)	14,696.23	(1,841.52)
4	Net Profit/(Loss) for the period after tax and after Exceptional and Extraordinary items		(104.22)	(255.00)	14,696.23	(1,841.52)
5	Paid-up Equity share capital (Face Value Rs. 10/- per share)		10.00	3,335.00	1,010.00	3,355.00
6	Reserves Excluding Revaluation Reserve as per Balance Sheet of Previous accounting year		-	-	(2,386.09)	(20,424.99)
7	Earnings per share after tax and Extraordinary and/or Exceptional items (Face value of Rs. 10/- each)					
	Basic EPS (in Rs.)	(0.37)	(0.86)	(0.76)	126.24	(5.49
	Diluted EPS (in Rs.)	(0.37)	(0.86)	(0.76)	126.24	(5.49)

The Audit Committee has reviewed the above financial results for the quarter and year ended March 31 2022 and the Board of Directors of Sejal Glass Limited ("the Company") have approved the same and its release at their respective meetings held on May 11, 2022

The above financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2022 have been

audited by the Statutory Auditors of the Company.

The Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("NCLT") vide its order dated March 26, 2021 ("the Order") has approved the Resolution Plan ("the Plan") submitted by M/s. Dilesh Roadlines Mr. Surii Chhada & Mrc. Chhav Chheda (Joint Reso implementation of approved Resolution Plan is effective from April 25, 2021, being 30 days from the date of Order passed by Hon'ble NCLT approving the Resolution Plan. The effects of the Order in accordance with the Resolution Plan and the applicable Indian Accounting Standards are as under:

In accordance with the provisions of the Resolution Plan, the erstwhile Board of Directors have vacated their office and new Board of Directors have been constituted.

The existing issued, subscribed and paid up Equity Share Capital of Rs. 33,55,00,000/- comprising of 3,35,50,000 Equity Shares hares of Rs. 10/- each has been reduced & consolidated to Rs. 10,00,000/comprising of 1,00,000 Equity Shares of Rs. 10/- each as per the terms of the Resolution Plan and procedural formalities for the same are completed. During the quarter, the Company had allotted 100,00,000 fresh Equity Shares of the face value of Rs.

10/-each, at par, to the Successful Resolution Applicants and/or its affiliates as per the Resolution Plan. Consequent upon the allotment of the aforesaid shares the paid share capital of the Company now increased to Rs. 10.10.00.000/- comprising of 1.01.00.000 Equity Shares of Rs. 10/- each In respect of derecognition of financial and operational creditors (including statutory dues), being

difference between the carrying amount of the liabilities extinguished and consideration paid/payable as per the Plan and reversal of Provision for Contingencies and Unforeseen Losses, in respect of liabilities is recognized in the Statement of Profit and Loss in accordance with the applicable Indian Accounting Standards and has been disclosed under 'Exceptional Items' (Refer Note 7). The liability of the Company and Successful Resolution Applicants ("SRA") in respect of any claim, debt.

other dues from the Company to any person (including Statutory Authorities) for the period prior to the date of approval of the Plan shall be limited to the extent provided in the Plan and no other liability, demand, damages, penalties, loss, claims of any nature whatsoever (whether admitted/ verified/ submitted/ rejected or not, due or contingent, asserted or unasserted, crystallized or uncrystallised, known or unknown, disputed or undisputed, present or future) including any liabilities, losses, penalties or damages arising out of non-compliances, to which the Company is/or may be subject to and which pertains to such prior period shall accrue or withstand.

The amount of Rs. 20.12 lakhs towards Provident Fund is outstanding as on date to be paid as per the Plan, which the company is in the process of paying the same. The earmarked amount is lying in the CIRP control account for the same.

Exceptional items for the year ended March 31, 2022 include :

No.	Particulars		Rs. In Lakhs
Α	Derecognition of Liabilities/Provisions		
i	Derecognition of liabilities consisting of loans/borrowings, trade payables, statutory dues, other payables etc.		12,167
ii	Reversal of Provision for Contingencies and Unforeseen Losses, in respect of liabilities provided earlier		3,837
В	Impairment/write off of various assets		
i	Consisting of old assets and receivables etc.	(7,437)	
	Less: Net Reversal of Provision for Contingencies & doubtfulness and Unforeseen Losses, in respect of Assets	6,451	(986)
	Total of Exceptional items (Gain/(Loss))		15,018

The above adjustments, are having one-time, non-routine material impact on the financial results, hence the same has been disclosed as "Exceptional Items" in the Financial Results.

EPS is calculated on weighted average shares arrived after giving effect of reduction and consolidation of existing Equity Shares and fresh issue of equity shares pursuant to the Resolution Plan, on Effective date i.e. April 25, 2021 being 30 days from the date of the order and hence previous period/year's EPS figures are not comparable.

The Company has only one reportable segment i.e. Glass Processing Business and hence segment

reporting is not applicable. 10. Sejal Firebaan Glass Pvt Ltd. is no more represented as Associate Company of Sejal Glass Ltd, pursuant to transfer of holding by the Company during the quarter ended March 31, 2022 and hence consolidated financial statement are not given for the quarter and year ended March 31, 2022. There

were no Operations in the said Associate Company during the year ended March 31, 2022. 11. The management has assessed the possible impact of COVID-19 pandemic on the financial statements, business operations, liquidity position, recoveries and cash flow and has concluded that

no material adjustments are required in the financial statements. 12. Figures for the quarter ended March 31, 2022 and March 31, 2021 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year ended on those dates and the published reviewed year-to-date figures up to the third quarter of the respective financial year.

13. Figures for the previous quarter/year ended have been rearranged / re-grouped / reclassified wherever necessary, to correspond with those of the figures for the current year/quarter ended.

The results for the Quarter and Year ended March 31, 2022 are available on the website of the BSE

Limited and NSE Limited and on the Website of the Company at www.sejalglass.co.in Jiggar L. Savla

Executive Director

Date: May 11, 2022 Place : Mumbai

. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक

केएसबी लिमिटेड करिता

राजीव जैन दिनांक : १२ मे, २०२२ व्यवस्थापकीय संचालक